

**महाराष्ट्र शासन
संसदीय कार्य विभाग**

शासन परिपत्रक क्रमांक : विमंअ २०११/(१)/प्र.क्र.७/पांच,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ३० मार्च, २०११.

पहा : शासन निर्णय, संसदीय कार्य विभाग, क्र.एलईजी १०९८/प्र.क्र.५१/९८/पांच, दि.२ डिसेंबर, १९९८.

परिपत्रक

महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनासंदर्भातील कामकाज प्राथम्यक्रमाने हाताळण्याबाबतच्या सूचना उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत आणि सदर शासन निर्णयातील अनुक्रमांक १५ येथील सूचनेद्वारे विधीमंडळातील अशासकीय ठराव/विधेयके विधानमंडळ सचिवालयाकडून मंत्रालयीन विभागांकडे प्राप्त झाल्यानंतर अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.(प्रत वेबसाईटवर उपलब्ध आहे.) तथापि सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे व त्यामुळे अशासकीय ठरावाच्या अथवा विधेयकाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळासमोर आणावयाचे काही महत्वाच्या विषयांचे प्रस्ताव, त्यासंबंधीचे बॅलेट आल्यानंतर सादर करण्याची कार्यवाही केली जात असल्याचे निर्दर्शनास आले आहे. यास्तव, अशासकीय ठराव/विधेयके याच्या सूचना मंत्रालयीन विभागांकडे प्राप्त झाल्यानंतर, त्याअनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना पुन्हा सर्व संबंधितांना देण्यात येत आहेत :-

(१) अशासकीय ठराव/विधेयके अंतिम बॅलेटमध्ये समावेश होण्याची वाट न पाहता, त्यासंबंधीच्या सूचना विधानमंडळ सचिवालयाकडून विभागांकडे प्राप्त झाल्यानंतर, लगेच त्यावर कार्यवाही सुरु करावी व त्या विषयासंदर्भात मंत्रिमंडळासमोर ठेवावयाच्या टिप्पणीस विभागाच्या प्रभारी मंत्र्यांची सत्वर मान्यता घ्यावी.

(२) कोणते अशासकीय ठराव/विधेयके चर्चेसाठी घ्यावयाची हे विधानमंडळ सचिवालयाकडून आता दर मंगळवारी बॅलेट काढून ठरविले जाते. यास्तव, प्रत्येक आठवड्यात शुक्रवारी कोणते अशासकीय कामकाज विचारार्थ येण्याची शक्यता आहे, याची माहिती प्रत्येक विभागाच्या विधानमंडळ कामकाजाशी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी विधानमंडळ सचिवालयाच्या संबंधित शाखेकडून दर मंगळवारी संध्याकाळी प्राप्त करून घ्यावी व त्यांच्या विभागाच्या संबंधीत कार्यासन अधिकाऱ्यांना घ्यावी.

(३) बॅलेटमध्ये दर्शविलेले अशासकीय ठराव/विधेयके यांची माहिती प्राप्त झाल्यानंतर, सदरहू माहिती संबंधीत कार्यासन अधिकाऱ्यांनी त्यांचे विभागाचे मंत्रीमहोदय, राज्यमंत्री आणि सचिव यांना तात्काळ द्यावी आणि त्या विषयासंबंधी मंत्रिमंडळासमोर विचारार्थ ठेवावयाच्या टिप्पणीच्या आवश्यक प्रती मा.मुख्य सचिवांच्या कार्यालयाकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी दुपारी १२.०० वाजेपर्यंत देण्याची दक्षता घ्यावी.

(४) कोणताही अशासकीय ठराव/विधेयक हाताळण्याबाबत विभागांमध्ये मतभेद असल्यास, सचिव (र. व का.) यांचे आदेश वेळीच घ्यावेत.

२. उपरोक्त सूचनांचे सर्व विभागांनी कृपया काटेकोरपणे अनुपालन करावे.

३. प्रस्तुत परिपत्रक शासनाच्या वेबसाइटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक - २०११०३३०१५००४१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(ह.बा.पटेल)
सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- (१) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
- (२) मा.मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव
- (३) मा.उपमुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव
- (४) मा.मंत्री, संसदीय कार्य यांचे खाजगी सचिव
- (५) मा.राज्यमंत्री, संसदीय कार्य यांचे खाजगी सचिव
- (६) मा. मुख्य सचिवांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- (७) निवडनस्ती